

४१ वा वार्षिक अहवाल सन २०१९ – २०

लेखापरीक्षण वर्ग “अ”

“सहकारातूनी” उगवली नववर्षाची पहाट...  
“बचतीच्या” दवथेंबांनी दरवळे सुगंध हा दाट !!!



कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी  
असोसिएशन लि; कोल्हापूर

सहकारातून समृद्धतेकडे.....!

१४५८ बी वॉर्ड, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६०१२

• फोन नं. : (०२३१) २६२७३०७ / ०८ • ई-मेल : kopbankasso@gmail.com

• वेबसाईट : kopbankasso.com

## संचालक मंडळ



श्री. निपुण कोरे  
अध्यक्ष



सी.ए. महेश धर्माधिकारी  
उपाध्यक्ष



श्री. विजय भोसले  
संचालक



श्री. अशोक सौंदत्तीकर  
संचालक



श्री. राजेंद्र जाधव  
संचालक



श्री. विठ्ठल मोरे  
संचालक




श्री. अरुण अलासे  
संचालक



श्री. शिरीष कणेकर  
संचालक




श्री. सुर्यकांत पाटील  
संचालक



श्री. विलास नाईक  
संचालक



श्री. दत्तात्रय थोरावडे  
संचालक



श्री. प्रकाश पुजारी  
संचालक



सौ. विजया जाधव  
संचालिक



सौ. दिपा मिसाळ  
संचालिक



श्री. दत्तात्रय राऊत  
तज्ञ संचालक



श्री. विश्वास चौगुले  
तज्ञ संचालक



श्री. अनिल नागराळे  
मुख्य कार्यकारी अधिकारी



श्री. पी. टी. पाटील  
उपमुख्य कार्यकारी अधिकारी  
(दि. १/८/१९ ते ३१/१/२०)



# कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर

१४५८ बी, जी.एन.चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर ४१६०१२.

फोन नं. (०२३१) २६२७३०७, २६२७३०८

ई-मेल – kopbankasso@gmail.com, वेबसाईट – kopbankasso.com

जा.क्र.: कोजिनाबँक्सअसो/सर्वसभा/२०२०-२१/१९२

दिनांक : ९ मार्च, २०२१

## वार्षिक सर्वसाधारण सभा

### (फक्त सभासदांसाठी)

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर या संस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २७ मार्च, २०२१ रोजी सायं. ४.०० वाजता सि.स.नं. १४५८ बी वॉर्ड, जी.एन.चेंबर्स, दुसरा मजला, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर ४१६०१२. येथील असोसिएशनच्या कार्यालयात खालील विषयांवर विचार करणेसाठी आयोजित केलेली आहे. सदर सभेस असोसिएशनच्या सभासद बँकांचे अध्यक्ष यांनी स्वतः अथवा सदर सभेस उपस्थित राहणेबाबत संचालक मंडळाचे ठरावाने अधिकार दिलेल्या संचालक यांनी उपस्थित रहावे अशी विनंती आहे.

### सभेपुढील विषय

- १) दिनांक ३०/१०/२०१९ रोजीच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे.
- २) सन २०१९ – २० चा वार्षिक अहवाल स्वीकृत करणे.
- ३) दिनांक ३१/०३/२०२० रोजीचा लेखापरिक्षीत ताळेबंद व उत्पन्न खर्च पत्रक स्वीकृत करणे.
- ४) सन २०१९ – २० सालात अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास आणि सन २०२० – २१ सालचे अंदाजपत्रकास मंजूरी देणे.
- ५) दिनांक ३१/०३/२०२० अखेर मिळालेल्या वाढावा विभागणीस मान्यता देणे.
- ६) सन २०१९ – २० च्या वैधानिक लेखापरिक्षक यांनी दिलेल्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेणे व त्यावरील संचालक मंडळाने तयार केलेल्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
- ७) सन २०२० – २१ सालासाठी वैधानिक लेखापरिक्षकांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना निश्चित करणे.
- ८) सन २०२० – २१ सालच्या असोसिएशनच्या नियोजित शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमास मान्यता देणे.
- ९) वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची गैरहजेरी क्षमापित करणेबाबत विचार करणे.
- १०) मान. अध्यक्षांचे परवानगीने येणारे ऐनवेळच्या विषयावर विचार करणे.

### मा. संचालक मंडळाच्या आदेशावरून

ठिकाण : कोल्हापूर

दिनांक : ०९/०३/२०२१

अनिल अ. नागराळे

मुख्य कार्यकारी अधिकारी

**टिप – १)** सभेच्या ठरलेवेळेस गणपूर्ती न झालेस सभा तहकूब केली जाईल आणि अर्ध्या तासानंतर अशी तहकूब केलेली सभा सभेच्या सूचना पत्रात नमूद केले ठिकाणी घेणेत येईल. सदर सभेत वरील विषयांचा विचार करणेत येईल. अशा सभेला गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही. २) सभासद बँकांनी सभेस उपस्थित राहणाऱ्या पदाधिकारी / संचालक यांची नावे दिनांक १५/०३/२०२१ पर्यंत संचालक मंडळाच्या ठरावासह असोसिएशनकडे पाठवावीत. ३) सभासद बँकांना अहवालावरती सूचना अथवा प्रश्न विचारावयाचे असतील तर त्यांनी लेखी स्वरूपात दि. १५/०३/२०२१ पूर्वी असोसिएशनच्या मुख्य कार्यलयात पोहचतील अशा रितीने पाठवावयाचे आहेत. ४) कोविड १९ चे पार्श्वभूमीवर सभागृहात प्रवेशापूर्वी तोंडास मास्क असणे व हाताला सॅनिटायझर्सचा वापर अनिवार्य आहे.

## ॥ ४१ वा वार्षिक अहवाल ॥

सन्माननीय सभासद बंधु भगिनीनो,

असोसिएशनच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळाच्या वतीने मी आपले हार्दिक स्वागत करतो. दिनांक ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या अहवाल वर्षाचा लेखापरीक्षित ताळेबंद व वार्षिक अहवाल या सभेपुढे ठेवण्यास संचालक मंडळास विशेष आनंद होत आहे.

अहवाल साल सन २०१९ – २० या आर्थिक वर्षात माहे ऑगस्ट २०१९ मध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र विशेषतः अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने महाप्रलयी महापूर आणला. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व घटकांचे न भरून येणारे नुकसान झाले. या महाप्रलयी महापुरातून कोल्हापूर जिल्हा सावरतो न सावरतो तोपर्यंत मार्च २०२० मध्ये कोविड १९ या विषाणू महामारीच्या संकटाने संपूर्ण जगामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्येही थैमान घातले गेले व हे संकट अजूनही पूर्णपणे गेलेले नाही.

“या कोविड १९ महामारीमुळे संपूर्ण जग अक्षरशः लॉकडाऊन करावे लागले. या लॉकडाऊन काळामध्ये संपूर्ण व्यवहार बंद झाले होते, अशावेळीसुद्धा जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांचे कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता संपूर्ण व्यवहार चालू ठेवून खऱ्या अर्थाने कोरोना योद्धास पात्र राहिलेत. याबद्दल सदस्य बँकांचे संचालक मंडळ व सेवक वर्ग या सर्वांचे जाहीर अभिनंदन.”

### ❖ सभासद व वर्गणी

अहवाल सालात एकूण ४६ नागरी सहकारी बँका नियमित सभासद आहेत. आपल्या जिल्ह्यात शाखा असणाऱ्या परंतु कोल्हापूर जिल्ह्याबाहेर नोंदणीकृत कार्यालये असणाऱ्या १० बँका सहयोगी सभासद झालेल्या आहेत. कायदा कलम १०१ वसुली दाखले प्राप्त करणेच्या कामी प्रामुख्याने या सहकारी बँका आपले सभासदत्व स्वीकारत असतात. सन २०१९ – २० अहवाल वर्षात रु. ३,८१,०००/- इतकी वर्गणी जमा झालेली आहे.

### ❖ गंगाजळी व निधी

अहवाल वर्षात गंगाजळी व राखीव निधीत रु. २२,०८,८२९.१४ ची वाढ होवून. असोसिएशनकडे दिनांक ३१ मार्च, २०२० वर्षाखेरीस रु. ३,८५,९०,४६७.३४ इतकी गंगाजळी व निधी निर्माण झालेला आहे.

### ❖ उत्पन्न व खर्च

सभासद वर्गणी, गुंतवणुकीवरील व्याज, प्रोसेस फी, दावा खर्च भरपाई शुल्क, प्रशिक्षण शुल्क हे असोसिएशनचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. यामधून अहवाल वर्षात असोसिएशनला रु. ६६,२१,०३५.६८ इतके उत्पन्न मिळाले आहे. अहवाल वर्षात गुंतवणुकीत रु. २४,००,०००.०० ची वाढ झाली आहे.

कर्मचारी वेतन, मानधन, अधिलाभांश, सानुग्रह अनुदान, स्थानापन्न भत्ता, प्रशिक्षण आणि घसारा व व्यवस्थापनावर रु. ४१,४४,८८९.९२ इतका खर्च झालेला आहे. असोसिएशनच्या वसुली कक्षाकडे सहकार खात्याकडील उपनिबंधक दर्जाचा अधिकारी असल्याने त्यांचे वेतन भत्त्यावर जादा खर्च होत आहे. वसुली दावे दाखल करणाऱ्या बँका आणि पतसंस्थाकडून वसुली कक्ष खर्च भरपाई शुल्क घेवून काही प्रमाणात तोटा कमी करणेचा प्रयत्न केला जात आहे. तथापी, अहवाल वर्षात सहाय्यक निबंधकांच्या स्तरावरील अधिकाऱ्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार नसल्याने त्यांचे वेतन, भत्त्याचा खर्चामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अहवाल सालात वसुली कक्षाकडील तोटा रु. १५,०२,०८०.६६ इतक्या रकमेपर्यंत झाला आहे.

सन २०१९ – २० चे अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा काही बाबीवर जादा खर्च झाला आहे. त्याचा तपशील अहवालात दिलेला आहे.

#### ❖ वाढावा व वाढावा विभागणी

दिनांक ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या अहवाल वर्षात असोसिएशनच्या व्यवस्थापन व आस्थापनेवर झालेला खर्च आणि कराव्या लागणाऱ्या वैधानिक तरतुदी एकूण उत्पन्नातून वजावट केलेनंतर वर्षाखेरीस रु. २४,७६,१४५.७६ इतका वाढावा शिल्लक रहात आहे. त्याची विभागणी खालीलप्रमाणे करावी अशी शिफारस संचालक मंडळाने केलेली आहे.

तपशील	रक्कम रुपये
राखीव निधी	१०,९०,१४५.७६
इमारत निधी	३,००,०००.००
प्रशिक्षण निधी	३,००,०००.००
पारितोषिक निधी	१,८६,०००.००
सुवर्ण महोत्सव निधी	२,००,०००.००
प्रशिक्षण केंद्र निधी	१,५०,०००.००
तंत्र विकास निधी	१,५०,०००.००
सभा समारंभ निधी	१,००,०००.००
<b>एकूण</b>	<b>२४,७६,१४५.७६</b>

### ❖ अंतर्गत व वैधानिक लेखापरिक्षण

सन २०१९ - २० चे वैधानिक लेखापरिक्षण मे. सुनिल नागावकर आणि कंपनी सनदी लेखापाल, कोल्हापूर यांनी पूर्ण केले आहे. त्यांनी असोसिएशनच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून असोसिएशनला अहवाल वर्षासाठी लेखापरिक्षण वर्ग “अ” प्रदान केलेला आहे. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सहकार्याबद्दल असोसिएशन आभारी आहे.

### ❖ वसुली कक्ष व दावे आढावा

सहकार खात्याकडील उपनिबंधक दर्जाचा अधिकारी परसेवेवर या कार्यालयाकडे पूर्णवेळ कार्यरत असतो. तसेच या कक्षाचे कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालयीन इमारत, साधन सुविधा आणि कर्मचारी वर्ग दिला आहे. सध्या बँका काळजीपूर्वक कर्ज वाटप करीत असून थकबाकी वसुलीसाठी सिक्युरायटीझेशनचा जादा वापर करीत आहेत. दिनांक २१ जून २०१८ पासून डॉ. महेशकुमार यशवंतराव कदम, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था हे असोसिएशनकडील वसुली कक्षाकडे पूर्णवेळ कामकाज पहात असून त्यांचा अनुभव, कामकाज पद्धती आणि कार्यपद्धती लक्षात घेता दाव्यांचे निर्णय लवकरात लवकर होत आहेत. बँकांची वसुलीची कार्यवाही तत्पर होणेस त्यांची मदत होत आहे. तेव्हा बँकांनी दावा प्रकरणे जास्तीत जास्त दाखल करावीत असे सदस्य बँकांना विनंती करीत आहे.

दिनांक ३१ मार्च, २०१९ पूर्वीचे सर्व दावे निकालात काढलेले होते. तर सन २०१९ - २० अहवाल वर्षात सहकारी बँकाकडील ११२१ दावे नवीन दाखल झालेले असून त्याची रक्कम रु. १२६९४.५४ लाख आहे. त्यापैकी १०४४ दाव्याची रक्कम रु. १२५२३.५९ लाख रुपयाची प्रकरणे निकालात काढलेली आहेत. शिल्लक राहिलेले ७७ दाव्यांची रक्कम रु. २५२.५३ लाख इतकी आहे.

तसेच अहवाल सालात पतसंस्थाकडील २६३ दावे रु. ६२१३.८५ लाख दाखल होते त्यापैकी २५१ दावे रक्कम रु. ८५२५.१० लाखाचे निकालात काढलेले आहेत व १२ दावे रक्कम रु. ६८८.७५ लाख इतके प्रलंबित आहेत. असे बँक व पतसंस्था कडील मिळून दिनांक ३१ मार्च, २०२० अखेर एकूण ८९ दावे रु. ९४१.२८ लाख प्रलंबित होते.

### ❖ संचालक मंडळ व सेवक वृंद

अहवाल सालात संचालक मंडळाच्या ९ तर कमर्चारी उपसमितीच्या ३ सभा झालेल्या आहेत. तसेच संचालक मंडळ नियुक्त बँक्स असोसिएशन पारितोषिक माहिती व तंत्रज्ञान सल्ला अधिकारी समुहांच्या बैठका घेणेत आलेल्या आहेत.

अहवाल वर्षाअखेर असोसिएशनकडे मुख्य अधिकाऱ्यासह पाच सेवक कार्यरत होते. सेवक वर्गांनी प्रामाणिकपणे काम करून असोसिएशनचे कामकाजाला गतिमानता देण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.

### ❖ सदस्य बँकांची प्रगती

देशपातळीवर व्यापारी व सरकारी बँकात आर्थिक घोटाळे घडत असताना असोसिएशनच्या सदस्य बँका आपल्या गुणात्मक प्रगतीमध्ये सातत्य ठेवून आहेत. देशातील अनेक मोठ्या बँका तोट्यात जात असताना सहकारी बँका नफ्यात आहेत. तसेच सहकारी बँकांचा एनपीए व्यापारी व सरकारी बँकांच्या पेक्षा कमी आहे. यावरून बँका अत्यंत कार्यक्षमपणे कार्यरत व प्रगतीपथावर आहेत हे पुढे दिलेल्या सन २०१९ – २० चे आकडेवारीवरून सव्यस्पष्ट होत आहे.

तपशील	आकडे कोटीत
वसूल भागभांडवल व निधी	१४५७.८२
ठेवी	११२४८.६३
कर्ज	६९५५.६१
गुंतवणूक	४७५६.५९
एकत्रित व्यवसाय (कर्ज + ठेवी)	१८२०४.२४
नक्त नफा (निव्वळ नफा)	४२.५७
शाखा संख्या	४९१
कर्मचारी संख्या	४०६९
बहुराज्य बँका (Multi State Bank)	४
शेड्युल्ड बँका व बहुराज्य	१
शाखारहीत बँका (Unit Banks)	५
सर्वसाधारण बँका (Licensed)	४६
नियमित सदस्य बँका	४६
नाममात्र सदस्य बँका	१०

### ❖ आभार

आपल्या असोसिएशनला मा. श्रीकृष्ण वाडेकर, विभागीय सहनिबंधक, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, डॉ. अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक, डॉ. महेश कदम, उपनिबंधक (परसेवा), निमशासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, बँका आणि त्यांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी कामकाजात प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष सहकार्य केलेले आहे. असोसिएशनच्या काही सदस्य बँकांनी गरजेवेळी मनुष्यबळ, साधन – सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहोत.

अहवाल वर्षातील कामकाजाचा आढावा आणि दिनांक ३१ मार्च, २०२० अखेरची आर्थिक पत्रके, पुढील वर्षीचे अंदाजपत्रक, मागील अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेला खर्च, लेखापरिक्षण दोष दुरुस्ती अहवाल, पुढील वर्षीचा कार्यक्रम इत्यादी पत्रके सभेपुढे विचारार्थ सादर केलेली आहेत. त्यास आपण मंजुरी द्यावी अशी विनंती आहे.

मा. संचालक मंडळाचे वतीने

श्री. निपुणराव कोरे  
अध्यक्ष

दिनांक : ९ मार्च, २०२१

**सहकारातून समृद्धतेकडे.....!**

**जय सहकार**





## ॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥

भारताचे माजी राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जी, केंद्रीय कायदा मंत्री मा. राम जेठमलानी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. शिवाजीराव निलंगेकर-पाटील, मुख्य निवडणूक आयुक्त मा. टी. एन. शेषण, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कै. अॅड. शामरावजी गोविंदराव शिंदे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुमित्रादेवी शामराव शिंदे (काकी), तसेच विद्यमान अध्यक्ष यांच्या मातोश्री श्रीमती शोभाताई विलासराव कोरे (आईसाहेब), चीन सीमेवर लढताना गतप्राण झालेले जवान, कोविड १९ या महामारीमुळे दिवंगत झालेले सदस्य बँकांचे संचालक व सेवक वर्ग, तसेच मृत झालेले नागरीक, त्याचबरोबर सहकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी क्षेत्रातील ज्ञात अज्ञात महानिय व्यक्ती अशा सर्वांना असोसिएशन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.



दिनांक ३१ मार्च, २०२० रोजीचा ताळेबंद

दि. ३१ मार्च २०१९	भांडवल व देणी तपशील	पोट रक्कम	दि. ३१ मार्च २०२०
	<b>भांडवल / निधी</b>		३८५९०४६७.३४
११२४३३६१.०३	राखीव निधी	१२११२५७४.१७	
६१०००००.००	इमारत निधी	६२५००००.००	
७०००००.००	प्रशिक्षण निधी	७७५०००.००	
१३६६३.५०	अधिवेशन निधी	१३६६३.५०	
३०००००.००	सभा समारंभ निधी	३०००००.००	
२८४०९९७.१७	इमारत घसारा निधी	३०८७३११.१७	
१०५०००००.३५	संभाव्य देयता निधी	११००००००.३५	
९९१०००.१५	तंत्राविकास निधी	११२२२७२.१५	
६५००००.००	बॅक्स संचालक अभ्यास दौरा निधी	६५००००.००	
१४२६१६.००	तंत्र विकास निधी युटीलाईज	१४२६१६.००	
२०००००.००	नैसर्गिक आपत्ती निधी	२०००००.००	
२३०००००.००	प्रशिक्षण केंद्र निधी	२४७५०००.००	
१०००००.००	बँक ठेव संशयीत निधी	१०००००.००	
३०००००.००	परितोषिक निधी	३६२०३०.००	
	<b>देणी</b>		८९७९२९.३०
५८५००.००	याचिका फी अनामत	५८५००.००	
५४७२५.००	लेखापरीक्षण फी देणे	३४४३८.००	
६२९९.००	देणे बील्स	७८९७.००	
११३१८२.००	अधिलाभांश / सानुग्रह अनुदान	१२२०२०.००	
७२२५.००	आयकर देणे	१२२५.००	
९५०.००	व्यवसाय कर देणे	०.००	
३६५२८.५०	असोसिएशन देणे (दुबेरजी नोंद)	१९२६७८.३०	
४३८०.००	सल्ला फी देणे	०.००	
०.००	प्रशिक्षण फी देणे	०.००	
२६६६५.१८	जीएसटी देणे	२६५७१.००	
०.००	अॅडव्हान्स प्रशिक्षण फी	०.००	
६३०००.००	वार्षिक वर्गणी (दुबेरजी नोंद)	५९५००.००	
१२५०००.००	याचिका खर्च देणे	१२५०००.००	
२६२६००.००	प्रतिमा संवर्धन	२६२६००.००	
३६०३४.००	टेंडर डिपॉझीट	०.००	
५०००.००	अॅडव्हान्स वार्षिक वर्गणी	७५००.००	
९६०.००	जी आय एस देणे	०.००	
२०००.००	जीपीएफ/जीआरपी/एबीसी देणे	०.००	
१९७५४८५.१४	<b>वाढावा</b>		२४७६१४५.७६
३९१६०१७२.०२	<b>एकूण</b>		४१९६४५४२.४०

श्री. अनिल नागराळे  
मुख्य कार्यकारी अधिकारी

सीए महेश धर्माधिकारी  
उपाध्यक्ष

श्री. निपुणराव कोरे  
अध्यक्ष

दिनांक ३१ मार्च, २०२० रोजीचा ताळेबंद

दि. ३१ मार्च २०१९	जिंदगी व येणी	पोट रक्कम	दि. ३१ मार्च २०२०
	<u>रोख व बँकेतील शिल्लक</u>		२४६०७४.१०
२१३६.००	अ) रोख शिल्लक	२०००.००	
३४५२८१.५२	ब) सेव्हिंग खाते	७१८४२.६०	
०.००	क) चालू खाते	१७२२३१.५०	
	<u>गुंतवणूक</u>		
३३००००००.००	मुदत ठेवी	३५४०००००.००	३५४०००००.००
	<u>मालमत्ता</u>		४१२०३७५.००
२४६३१३६.००	असोसिएशन/ वसुली कार्यालय	२४६३१३६.००	
१२३६५४२.००	फर्निचर, फिटींग, फिक्चर्स	१११२८८८.००	
१४५७४३.००	इमारत, फिटींग, फिक्चर्स	१३११६८.००	
५६०२३.००	डेडस्टॉक	४५७८२.००	
६९०६.००	ग्रंथालय	६२१५.००	
१२७२५४.००	इलेक्ट्रिक, फिटींग, फिक्चर्स	११४५२९.००	
२४७९०१.००	इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स	२४६६५७.००	
१७२८३.००	<u>संगणक व प्रिंटर</u>		१५०१५०.००
	<u>इतर येणी</u>		२०४७९४३.३०
२४८८१.००	टेली. / वीज बयाणा	२४८८१.००	
१६००.००	सिलेंडर व रेग्युलेटर बयाणा	१६००.००	
४९८००७.००	येणे व्याज	६६४८३७.००	
५०००.००	प्रशिक्षण वर्गणी येणे	५०००.००	
३६५२८.५०	वसुली कक्ष येणे (दुबेरजी नोंद)	१९२६७८.३०	
५००००.००	आगाऊ प्रोसेस फी भरणा	५००००.००	
२५०००.००	येणे वार्षिक वर्गणी (नियमित) (दुबेरजी नोंद)	१७५००.००	
३८०००.००	येणे वार्षिक वर्गणी (नाममात्र) (दुबेरजी नोंद)	४२०००.००	
१७५५०.००	येणे जीएसटी	१६९२०.००	
६००००.००	येणे याचिका फी	६००००.००	
७५५४००.००	येणे सर्व्हिस टॅक्स (अंडर प्रोटेस्ट)	७५५४००.००	
०.००	येणे इन्कमटॅक्स (अंडर प्रोटेस्ट)	२१६६००.००	
०.००	टी.डी.एस.	५२७.००	
३९१६०१७२.०२	<b>एकूण</b>		४१९६४५४२.४०

श्री. अनिल नागराळे  
मुख्य कार्यकारी अधिकारी

सदर दिनांकित अहवालाप्रमाणे

सीए सुनिल नागावकर  
सुनिल नागावकर आणि कंपनी  
सनदी लेखापाल, वैधानिक लेखापरिक्षक

श्री. विजय भोसले  
श्री. विठ्ठल मोरे  
श्री. सुर्यकांत पाटील  
श्री. प्रकाश पुजारी  
श्री. दत्तात्रय राऊत

श्री. अशोक सौंदत्तीकर  
श्री. अरुण आलासे  
श्री. विलास नाईक  
सौ. विजया जाधव  
श्री. विश्वास चौगले

श्री. राजेंद्र जाधव  
श्री. शिरीष कणेकर  
श्री. दत्तात्रय थोरावडे  
सौ. दिपा मिसाल

दिनांक १ एप्रिल, २०१९ ते ३१ मार्च, २०२० अखेरचे उत्पन्न खर्च पत्रक

दि. ३१ मार्च २०१९	उत्पन्न	पोट रक्कम	दि. ३१ मार्च २०२०
४१३१५०.००	प्रोसेस फी		६८५५७१.००
२६६८१००.३०	बचत व ठेवीवरील व्याज		२९६९४८३.६८
१४१३५००.००	दावा वसुली खर्च भरपाई		१९९४०८८.००
३७२०००.००	वार्षिक वर्गणी		३८१०००.००
१९८०१९.००	प्रशिक्षण वर्गणी		५२८०२४.००
१२५.००	प्रवेश फी		२५.००
२१२८४.२६	इतर जमा		७८९४.००
१५०००.००	याचिका फी		०.००
०.००	पेपर रद्दी विक्री		५४९५०.००
५१०९१७८.५६	एकूण		६६२९०३५.६८

श्री. अनिल नागराळे  
मुख्य कार्यकारी अधिकारी

सदर दिनांकित अहवालाप्रमाणे

सीए सुनिल नागावकर  
सुनिल नागावकर आणि कंपनी  
सनदी लेखापाल, वैधानिक लेखापरिक्षक

श्री. विजय भोसले  
श्री. विठ्ठल मोरे  
श्री. सुर्यकांत पाटील  
श्री. प्रकाश पुजारी  
श्री. दत्तात्रय राऊत

श्री. अशोक सौंदत्तीकर  
श्री. अरुण आलासे  
श्री. विलास नाईक  
सौ. विजया जाधव  
श्री. विश्वास चौगले

श्री. राजेंद्र जाधव  
श्री. शिरीष कणेकर  
श्री. दत्तात्रय थोरावडे  
सौ. दिपा मिसाळ

**दिनांक १ एप्रिल, २०१९ ते ३१ मार्च, २०२० अखेरचे उत्पन्न खर्च पत्रक**

दि. ३१ मार्च २०१९	खर्च	पोट रक्कम	दि. ३१ मार्च २०२०
१७१०४४९.००	<u>पगार व मानधन</u>	२५१६५७२.००	२६७१००६.००
१०५००.००	साफसफाई	१३२००.००	
१११३९६.००	अधिलाभांश / सानुग्रह अनुदान	१२०२३४.००	
४००००.००	स्थानापन्न भत्ता	०.००	
१७५००.००	कन्व्हेयंस अलौन्स	२१०००.००	
	<u>टेलीफोन / वीज / पाणी</u>		१०५१६६.००
४३९८७.००	टेलीफोन बील	४३३८९.००	
३१७७०.००	वीज बील	४३४००.००	
२१६८६.००	पाणी बील	१८३७७.००	
	<u>कार्यालयीन खर्च</u>		१३६८७१७.९२
२८९०७.४०	छपाई	५८७८०.००	
१३६८५.००	सादीलवार	८४६४.००	
१२१३२.००	कायदा सल्ला फी	७२१२०.००	
१२६७६.००	पोस्टेज	२०३४.००	
१०८७९६.३०	किरकोळ खर्च	४१५५८.००	
३२५८०.००	दावे स्कॅनींग खर्च	१०७१३०.५६	
१३५३८.००	समारंभ खर्च	०.००	
९००००.००	भाडे खर्च / स्कॅनर भाडे	२५०००.००	
१०८२५.००	प्रवास खर्च	२९९२८.००	
१०३०४.००	वर्तमानपत्रे / मासिके	१०७३८.००	
४५७२८.८०	किरकोळ दुरूस्ती खर्च	३१११८.००	
१८८७१.००	महापालिका कर	२१८२३.००	
२१०९०३.९२	चल जिंदगी घसारा	२७६४८३.२०	
२४६३१४.००	इमारत घसारा	२४६३१४.००	
०.००	लेखापरीक्षण फी	३००००.००	
३४३७५.००	मिटींग भत्ता	४४२५०.००	
३३२९०.००	वाहन भत्ता	१८१००.००	
२९६७५.००	मिटींग खर्च	१८२९५.००	
०.००	असो. / शिखर संस्था वर्गणी	६०००.००	
२९२००.००	जाहिरात खर्च	८४०.००	
१२२७७८.००	प्रशिक्षण खर्च	२६८५०३.००	
८४९६.००	संगणक / सॉफ्टवेअर / मेटेनन्स खर्च	१५८८२.२०	
०.००	शिपाई पोषाख	११६००.००	
१४३५.००	बँक कमिशन	२४१५.८०	
३८७२.००	विमा	२१२६.००	
६६००.००	जीएसटी रिटर्न दंड / व्याज, विलंब फी	१४७०.००	
०.००	जीएसटी सेटअप रिटर्न ऑफ	३६८९.४८	
८४५२.००	वार्षिक सभा खर्च	१४०५५.००	
०.००	राऊंड ऑफ	०.६८	
४९७१.००	निरुपयोगी जिंदगी निर्लेखन	०.००	
१९७५४८५.१४	<u>वाढावा</u>		२४७६१४५.७६
५१०११७८.५६	<u>एकूण</u>		६६२१०३५.६८

श्री. अनिल नागराळे  
मुख्य कार्यकारी अधिकारी

सीए महेश धर्माधिकारी  
उपाध्यक्ष

श्री. निपुणराव कोरे  
अध्यक्ष

सन २०२०-२०२१ चा अपेक्षीत खर्च

खर्च तपशील	सन २०१९-२०२० अंदाज पत्रक	सन २०१९-२०२० प्रत्यक्ष खर्च	सन २०२०-२१ अपेक्षीत खर्च
पगार व मानधन	२०७५०००.००	२५१६५७२.००	२७०००००.००
साफसफाई	१५०००.००	१३२००.००	१५०००.००
अधिलाभांश / सानुग्रह अनुदान	१५००००.००	१२०२३४.००	१५००००.००
स्थानापन्न भत्ता	-	-	-
इतर भत्ते	२५०००.००	२१०००.००	२५०००.००
टेलिफोन बिल	५००००.००	४३३८९.००	५००००.००
वीजबील	४५०००.००	४३४००.००	५००००.००
पाणीबील	२५०००.००	१८३७७.००	२५०००.००
कंत्राटी व्यवस्थापन	१५००००.००	-	-
छपाई	३५०००.००	५८७८०.००	५००००.००
सादीलवार	१५०००.००	८४६४.००	१५०००.००
कायदा सल्ला फी	२५०००.००	७२१२०.००	१०००००.००
पोस्टेज	२००००.००	२०३४.००	२००००.००
किरकोळ खर्च	१२५०००.००	४१५५८.००	५००००.००
प्रवास खर्च	१५०००.००	२९९२८.००	२००००.००
वर्तमानपत्रे / मासिके	१५०००.००	१०७३८.००	१५०००.००
इमारत व इतर किरकोळ दुरुस्ती	१५००००.००	३१११८.००	५००००.००
महानगरपालिका कर	२५०००.००	२१८२३.००	२५०००.००
जिंदगी घसारा व इमारत घसारा	५०००००.००	५२२७९७.२०	५२५०००.००
लेखापरीक्षण शुल्क	-	३००००.००	३००००.००
बँक कमिशन	५०००.००	२४१५.८०	५०००.००
मिंटिंग भत्ता	१०००००.००	४४२५०.००	७५०००.००
वाहन भत्ता	५००००.००	१८१००.००	२५०००.००
मिंटिंग खर्च	४००००.००	१८२९५.००	४००००.००
विमा	५०००.००	२१२६.००	५०००.००
शिखरसंस्था / असोसिएशन वर्गणी	५००००.००	६०००.००	५००००.००
डेडस्टॉक निर्लेखन	१००००.००	-	१००००.००
परिसंवाद व परिषद	२५०००.००	-	२५०००.००
संगणक दुरुस्ती / सॉफ्टवेअर	२५०००.००	१५८८२.२०	३५०००.००
समारंभ खर्च	२५०००.००	-	२५०००.००
जाहिरात	२५०००.००	८४०.००	२५०००.००
प्रशिक्षण कार्यशाळा खर्च	३५००००.००	२६८५०३.००	३५००००.००
शिपाई पोषाख	५०००.००	११६००.००	५०००.००
जीएसटी रिटर्न / दंड व्याज	५०००.००	५१६०.१६	५०००.००
कार्यालय दप्तर दावे स्कॅनिंग	२२५०००.००	१०७१३०.५६	-
याचिका खर्च	५००००.००	-	५००००.००
वार्षिक सभा खर्च	१००००.००	१४०५५.००	१५०००.००
भाडेखर्च	०.००	२५०००.००	०.००
<b>एकूण</b>	<b>४४६५०००.००</b>	<b>४१४४८८९.९२</b>	<b>४६६००००.००</b>

**सन २०२०-२०२१ चे अपेक्षित भांडवली खर्च / गुंतवणूक**

खर्च / गुंतवणूक तपशील	सन २०१९-२०२० अंदाज पत्रक	सन २०१९-२०२० प्रत्यक्ष खर्च	सन २०२०-२१ अपेक्षित खर्च / गुंतवणूक
इमारत रंगरंगोटी अंतर्गत सजावट	६५००००.००	-	-
इलेक्ट्रिकल फिटिंग फिक्चर्स	१०००००.००	-	-
वेबसाईट	२५००००.००	१८००००.००	-
वार्तापत्र / शिक्षण पुस्तिका	२५००००.००	-	-
ग्रंथालय	२५०००.००	-	-
<b>एकूण</b>	<b>१२७५०००.००</b>	<b>१८००००.००</b>	<b>०.००</b>

**सन २०२०-२०२१ चे अपेक्षित उत्पन्न**

उत्पन्न तपशील	सन २०१९-२०२० अंदाजपत्रकीय उत्पन्न	सन २०१९-२०२० प्रत्यक्ष उत्पन्न	सन २०२०-२१ अपेक्षित उत्पन्न
बचत व ठेवीवरील व्याज	२७५००००.००	२९६९४८३.६८	२८०००००.००
दावा वसुली खर्च भरपाई	१७५००००.००	१९९४०८८.००	१७५००००.००
प्रोसेस फी	६०००००.००	६८५५७१.००	६०००००.००
वार्षिक वर्गणी	३५००००.००	३८१०००.००	३५००००.००
प्रशिक्षण वर्गणी	५५००००.००	५२८०२४.००	१०००००.००
इतर जमा	५००००.००	७८९४.००	५००००.००
याचिका खर्च जमा	१२५०००.००	-	-
<b>एकूण</b>	<b>६१७५०००.००</b>	<b>६५६६०६०.६८</b>	<b>५६५००००.००</b>

**सन २०१९-२०२० चे अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चाचा तपशील**

खर्च तपशील	सन २०१९- २०२० अंदाज पत्रकीय रक्कम	सन २०१९- २०२० प्रत्यक्ष खर्च	सन २०१९- २० जादा खर्च	कारण
पगार	२०७५०००.००	२५१६५७२.००	४४१५७२.००	मा. उपनिबंधक यांचा वेतन फरक.
छपाई	३५०००.००	५८७८०.००	२३७८०.००	ब्राऊन लखोटे व पोचकार्ड वाढ.
कायदा सल्ला फी	२५०००.००	७२१२०.००	४७१२०.००	आयकर नोटीस अपील, जीएसटी फी.
प्रवास खर्च	१५०००.००	२९९२८.००	१४९२८.००	ऑनलाईन नोकरभरती करारासाठी.
इमारत / जिंदगी घसारा	५०००००.००	५२२७५७.२०	२२७५७.२०	नवीन संगणक खरेदी व सॉफ्टवेअर.
वार्षिक सभा	१००००.००	१४०५५.००	४०५५.००	प्रत्यक्ष बिलाप्रमाणे झालेला खर्च.
स्कॅनर भाडे	-	२५०००.००	२५०००.००	दावे स्कॅनिंग भाडे.
शिपाई पोषाख	५०००.००	११६००.००	६६००.००	शिपाई व क्लार्क (कापड व शिलाई)
<b>एकूण</b>	<b>२६६५०००.००</b>	<b>३२५०८१२.२०</b>	<b>५८५८१२.२०</b>	

## सन २०१९ – २० सालचा वैधानिक लेखापरिक्षकाचा अहवाल

### आर्थिक पत्रकांवरील वैधानिक लेखापरीक्षकाचा अहवाल

१) आम्ही दि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर या संस्थेच्या दि. ३१ मार्च २०२० रोजीच्या आर्थिक पत्रकांचे म्हणजेच दि. ३१ मार्च २०२० रोजीच्या ताळेबंदाचे, त्यासोबत जोडलेल्या त्यादिवशी संपणाऱ्या वर्षाच्या नफातोटा पत्रकाचे, त्यासोबत जोडलेल्या हिशोबांच्या धोरणांचा अर्थपूर्ण सारांश आणि इतर संपष्टीकरणात्मक माहितीचे की जे संस्थेच्या शाखासह आर्थिक पत्रकाचा भाग आहेत यांचे दि. ०१/०४/२०१९ ते ३१/०३/२०२० या कालावधीचे लेखापरिक्षण केलेले आहे.

### व्यवस्थापनाची आर्थिक विवरण पत्रकांबाबतची जबाबदारी

२) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि त्याखाली बनविलेले नियम या अन्वये आर्थिक पत्रके तयार करण्याची जबाबदारी ही संस्थेच्या व्यवस्थापनाची आहे. सदर जबाबदारीमध्ये आर्थिक पत्रके तयार करताना अपहार किंवा चूक यामुळे होणाऱ्या लक्षणीय चुकांपासून मुक्त राहिल अशा प्रकारचे अंतर्गत नियंत्रण ठेवणेबाबत संकल्पना तयार करणे आणि ते अंमलात आणणे याचा समावेश असेल.

### लेखापरिक्षकाची जबाबदारी

- ३) आमची जबाबदारी ही आम्ही केलेल्या लेखापरिक्षणाचे आधारे सदर आर्थिक पत्रकांबाबतचे मत व्यक्त करण्याची आहे. भारतीय सनदी लेखापाल संस्था (आय.सी.ए.आय.) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाद्वारे निर्देशित केलेल्या मापदंडानुसार आम्ही आमचे लेखापरिक्षण केलेले आहे. त्या मापदंडानुसार लेखापरिक्षणाचे नियोजन व कार्य असे असावे की ज्या योगे या हिशोबात लक्षणीय चुका नाहीत याची सर्वसाधारण अशी खात्री होईल.
- ४) लेखापरिक्षणामध्ये आर्थिक पत्रकामध्ये दाखविलेल्या रकमा व केलेली विधाने याबाबतचे योग्य पुरावे मिळविणे व त्यांची तपासणी करणे यांचा अंतर्भाव असतो. लेखापरिक्षकांनी अंमलात आणलेली कार्यपध्दती ही लेखापरिक्षकाचे स्वतःचे अंदाज, तसेच आर्थिक पत्रकामधील दप्तर चूक अथवा अपहार अशी कोणतीही महत्त्वाची अनियमितता यामुळे निर्माण होणारे धोके यांचे मूल्यमापन करणारी आहे. या जोखमीची पडताळणी करताना लेखापरिक्षकाने संस्थेच्या आर्थिक पत्रके तयार करण्याच्या व सादर करण्याच्या अंतर्गत नियंत्रणाबाबत विचार करून लेखापरिक्षण कार्याची त्या परिस्थितीतील कार्यपध्दती ठरविली पाहिजे. लेखापरिक्षणामध्ये जी हिशोबाची धोरणे अंमलात आणली आहेत ती पडताळणे, व्यवस्थापनाने जे महत्त्वपूर्ण अंदाज केले आहेत त्याबाबत योग्य निष्कर्ष काढणे तसेच सर्वसाधारणपणे आर्थिक पत्रकांच्या सादरीकरणाचे मूल्यमापन करणे याचा समावेश होतो.
- ५) लेखापरिक्षण कार्यातून मिळालेला पुरावा हा आमच्या लेखापरिक्षणाच्या मतास पूरकता देत असल्याबाबतची आम्हांस खात्री झाली आहे.

### लेखापरिक्षकाचे मत

६) आमच्या लेखापरिक्षणाच्या उद्देशासाठी आमच्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती माहिती व खुलासे उपलब्ध झाले आहेत.

आमच्या माहितीप्रमाणे तसेच आम्हांस देण्यात आलेल्या खुलाशावरून हे हिशोब महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ व अन्य लागू कायदे तसेच निबंधकांनी वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकान्वये अपेक्षित अशारितीने आवश्यक अशी सर्व माहिती देतात आणि भारतात सर्वमान्य असणाऱ्या जमाखर्चाच्या तत्त्वाप्रमाणे संस्थेची सत्य व रास्त परिस्थिती दर्शवितात.



अ) ताळेबंदाच्या बाबतीत दि. ३१/०३/२०२० च्या संस्थेच्या परिस्थितीची.

ब) नफातोटा पत्रकाच्या बाबतीत दि. ३१/०३/२०२० संपणाऱ्या वर्षाच्या नफ्याची / तोट्याची आमच्या सोबत जोडलेल्या लेखापरिक्षण अहवाल भाग अ, ब व क मधील केलेल्या अवलोकनास पात्र राहून सत्य व रास्त स्थिती दर्शवित आहेत.

### इतर कायदेशीर व नियामक बाबतीतील अहवाल

- ७) ताळेबंद व नफातोटा पत्रक हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार तयार करण्यात आलेली आहेत.
- ८) आम्ही अहवाल करतो की,
- अ) लेखापरिक्षणाच्या उद्देशासाठी माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे आणि विश्वासाप्रमाणे आम्हास जरूर ती सर्व माहिती आणि खुलासे उपलब्ध झाले आहेत आणि ते समाधानकारक आहेत.
- ब) आमच्या तपासणीतून जितपत दृष्टोत्पत्तीस येईल त्याप्रमाणे संस्थेचे आम्ही तपासलेले सर्व व्यवहार संस्था अधिकाऱ्यांच्या मर्यादितच केलेले आहेत.
- क) आमच्या लेखापरिक्षण कार्यास आवश्यक असणारी विवरणपत्रके संस्था कार्यालय व संस्थेच्या शाखांनी सादर केली असून ती योग्य व परिपूर्ण आहेत.
- ९) आमच्या मते सोबत जोडलेला ताळेबंद व नफातोटा पत्रक हा लागू असणाऱ्या लेखांकन मानकाप्रमाणे (एस. एस. १, १५, २२, २८ वगळून) तयार करणेत आला आहे.
- १०) तसेच आम्ही अहवाल करतो की,
- अ) अहवालासोबत जोडलेला संस्थेचा ताळेबंद व नफातोटा पत्रक संस्थेच्या हिशोबांच्या पुस्तकांशी व विवरणांशी जुळत आहे.
- ब) आमच्या मते पुस्तकांच्या तपासणीतून जितपत दृष्टोत्पत्तीस येईल त्यावरून संस्थेने कायदानुसार आवश्यक व योग्य ती हिशोबाची सर्व पुस्तके ठेवली आहेत.
- क) संस्थेचा लेखापरिक्षण अहवाल तयार करताना शाखांच्या स्वतंत्र लेखापरिक्षकांनी केलेल्या लेखापरिक्षण अहवालाचा विचार करणेत आला आहे.
- ड) सहकारी वर्ष सन २०१९ – २०२० करीता संस्थेस लेखापरिक्षण वर्ग “अ” देणेत आला आहे.

**सीए सुनिल एस. नागांवकर**

सुनिल नागांवकर आणि कंपनी

सनदी लेखापाल, कोल्हापूर

स.क्र. १०५२६१

स्थळ – कोल्हापूर

दिनांक – २० ऑक्टोबर, २०२०

सन २०१९-२० सालची सदस्य बँकांची सांख्यिकीय माहिती

(आकडे लाखात)

अ. नं.	बँकेचे नाव	लेखा परीक्षण वर्ग	वसूल भाग भांडवल	एकूण निधी	ठेवी	नफा / तोटा	एकूण गुंतवणूक	कर्ज	खेळते भांडवल	एकूण सभा सद	मुख्या लया सह शाखा	एकूण सेवक वर्ग	निव्वळ एनपीए ०%	सी.आर. ए. आर. %	सी.डी. रेशो %	कोअर बँकींग	एटीएम
१	आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि; रेंदाळ	अ	४११.६०	५६५.०५	९००.४१	४५.४०	३६३६.३०	५३३५.४३	१०३६८.२२	८८५४	९	५५	८.४४	१४.६६	५९.२८	आहे	आहे
२	श्री आदिनाथ को-ऑप बँक लि; इचलकरंजी	अ	५०२.१४	८५३.८२	११८५४.१४	८३.३९	४२२१.५७	७६००.७१	१३९४२.९०	७३२०	६	५३	१.५५	१५.०४	६४.११	आहे	आहे
३	अमन सहकारी बँक लि; इचलकरंजी	अ	२०५.७४	१०९०.४५	४९३१.६०	५५.३७	२१७८.२४	३०८०.१८	६४७२.३८	४६३३	४	२७	२.६९	३०.७३	६२.४६	आहे	आहे
४	बिरदेव सहकारी बँक लि; इचलकरंजी	अ	६८.९५	२७६.६६	१२४९.७२	१३.१४	६३९.२४	७४६.२६	१६६८.९४	२५२१	१	१०	०.००	३४.४३	५९.७१	आहे	नाही
५	कल्लाप्याणा आवाडे इचल. जनता सह. बँक लि; इचल.	अ	५८६१.४२	१५२६७.५६	२२१४७१.८९	७७१.१६	८२५२२.८०	१४२५८२.६७	२७७९३४.१८	६७२७५	४५	५६३	६.३०	११.०५	६४.३८	आहे	आहे
६	जवाहर सहकारी बँक लि; हुपरी	अ	२१४.८०	६२२.६८	१२२०२.५६	२७.१८	५६६१.२४	६६२१.५०	१३४०८.१६	५४१३	७	४१	३.५९	९.६०	५४.२७	आहे	आहे
७	जनता सहकारी बँक लि; आजरा	अ	८६९.५६	१५६२.३८	२२५८२.३८	९५.५८	९१३८.३३	१४८१०.८३	२५७२६.६६	२५५२४	१५	१०२	२.२८	१३.९२	६५.५९	आहे	आहे
८	जयसिंगपूर उदागव सहकारी बँक लि; जयसिंगपूर	अ	८७४.७१	१३७६.९६	३००६९.५७	१६४.४५	१४२३१.६८	१४६००.०६	३३२८६.९३	१३१६९	१५	१०५	१.१०	१३.९५	४९.००	आहे	आहे
९	जिव्हाजी सहकारी बँक लि; इचलकरंजी	अ	१७६.२५	३५६.१२	४३३०.१३	४२.७६	२२००.६८	२४४४.५४	४९८०.२०	५०९३	३	२३	१.४६	१८.४८	५६.४५	आहे	नाही
१०	कोहिनूर सहकारी बँक लि; इचलकरंजी	अ	९१.४४	३००.४०	२०१४.७९	१७.९६	८५७.९७	१२१०.२५	२५९८.६८	३८११	२	१९	१.६६	२६.३४	६०.०७	आहे	नाही
११	कोल्हापूर महिला सहकारी बँक लि; कोल्हापूर	अ	३८५.३०	८४१.३८	८६६१.१०	४६.४४	४३२७.५८	५२३४.५५	१०२४८.४०	१२१७९	८	५४	२.६२	१६.०२	६०.४४	आहे	नाही
१२	नूतन नागरी सहकारी बँक लि; इचलकरंजी	ब	१५५.३१	१८९१.८१	६७८९.४७	१८.७५	१९.८०	७७२६.१०	९६५९.७०	९३५८	१२	७८	३.७९	१९.६५	११३.७९	आहे	आहे
१३	सम्मती सहकारी बँक लि; इचलकरंजी	अ	६१८.९३	२०३६.४७	२९६५१.०३	१०९.२८	१०५००.४४	१९८७५.७५	३३९९३.४१	१२१९०	१३	११९	१.१६	१३.४०	६७.०३	आहे	आहे
१४	श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि; हुपरी	अ	१३५.२७	१६६३.३१	९९७७.९५	६५.१४	५५६०.०८	५९९०.५७	१२४५४.८०	६३८५	८	४७	१.६८	१०.८५	५५.६१	नाही	नाही
१५	दि इचलकरंजी मर्चंट को-ऑप बँक लि; इचलकरंजी	ब	३२१.९१	६४८.२९	१२५०३.६३	३३.८७	५२७३.५३	६७३६.०८	१३८५०.८५	५६३४	७	४९	११.१९	१२.८४	५३.८७	आहे	नाही

अ. नं.	बँकेचे नाव	लेखा परीक्षण वर्ग	वसूल भाग भांडवल	एकूण निधी	ठेवी	नफा / तोटा	एकूण गुंतवणूक	कर्ज	खेळते भांडवल	एकूण सभा सद	मुख्या लया सह शाखा	एकूण सेवक वर्ग	निव्वळ एनपीए ०%	सी.आर. ए. आर. %	सी.डी. रेशो %	कोअर बँकींग	एटीएम
१६	डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को-ऑप बँक लि; वडगाव	अ	१८७.५२	११७६.५०	११२०७.७७	११२.२७	४१०१.०८	७१३५.३९	१३२५५.४९	१७९६९	१५	९२	१.९६	१४.५७	६३.६६	आहे	आहे
१७	दि व्यंकटेश्वर सहकारी बँक लि; इचलकरंजी	अ	२०३.७९	४९७.५९	७८०४.९८	५७.३५	३४४७.५५	४७०१.१२	८७०७.७१	३५२६	४	२५	०.६६	१५.८८	६०.२३	आहे	नाही
१८	कुंभी कासारी सहकारी बँक लि; कुडिने	अ	२७१.८३	९०२.१६	८४८९.२९	६९.८९	४०४५.६८	५२८९.८२	१०४४१.१५	१२६०७	७	४६	५.२५	१४.२४	६२.३१	आहे	आहे
१९	पार्श्वनाथ को-ऑप बँक लि; कोल्हापूर	ब	७९४.४६	१८९६.३८	१६२८१.७१	७२.७५	४३८१.२१	११३६३.९५	१८५२५.१३	९९०८	१२	९९	९.४४	१५.१६	६९.८०	आहे	आहे
२०	अॅड शामरावजी शिंदे सत्यशोधक सह. बँक लि; को	ब	२१८.४९	३५७.९७	४०४४.६५	२७.०४	१९११.४४	२३६१.९१	४८०१.९३	८२३१	४	२४	४.००	१८.९५	५८.४०	आहे	नाही
२१	श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि; कोल्हापूर	अ	१९७५.८१	९४२२.४८	६७९६९.२०	१०१.८८	३६५७२.२८	३६३४२.२८	७८८२०.८४	२४५४५	१२	८९	१.६१	१७.८५	५३.४६	आहे	आहे
२२	दि कर्माश्रीअल को-ऑप बँक लि; कोल्हापूर	अ	९६७.२७	३१५८.६१	२७०९८.९२	२८७.६६	१२२२९.९०	१७४७३.५९	३२५१२.२५	१८६०८	७	९५	०.७१	१८.२८	६४.४८	आहे	आहे
२३	श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि; कोल्हापूर	अ	८९६.४३	२९१६.९३	२६२२८.४७	१२९.४९	११६१७.२०	१६२३५.२०	३०३७९.४४	१७६५८	५	८५	०.००	१६.०६	६१.९०	आहे	आहे
२४	स्वा. से. श्रीपाल आलासे कु. अ. स. बँक लि; कुरुंदवाड	अ	८३६.४३	१८७४.७६	२४४७६.९९	१३१.५८	११११८.२८	१३२९८.७७	२७९३७.३९	२३३३२	१७	९९	२.३१	१४.२५	५४.३३	आहे	आहे
२५	यझाव को-ऑप बँक लि; यझाव	अ	१५८.९०	४९७.९७	६२५२.५४	२४.७१	२५८१.५९	३८७०.३६	७१२६.९१	६१०५	६	२४	२.९१	१६.९४	६१.९०	आहे	नाही
२६	नांदगी सहकारी बँक लि; नांदगी	अ	७३४.४०	९५०.६९	१९१०३.१०	१९१.१४	७३३१.८०	१२५२२.४३	२१७९१.८७	९२८१	९	७०	१.९५	११.९५	६५.५५	आहे	आहे
२७	दि आजरा अर्बन को-ऑप बँक लि; आजरा	अ	१७४६.४८	७८४०.३१	७०६३९.५८	४४०.९८	३८२७९.८७	३८७२८.०७	८३४८१.६१	३३१६४	३३	३३०	२.७३	१८.४५	५४.८२	आहे	आहे
२८	दि कोडोली अर्बन को-ऑप बँक लि; कोडोली	अ	२२९.८१	६१६.९३	५८५४.४५	४२.३९	१९५१.०३	३६०८.१४	७३८१.४६	३३७७२	९	४२	४.५१	१८.८६	६१.६३	आहे	आहे
२९	श्री वारणा सहकारी बँक लि; वारणानगर	अ	३५३५.५८	१०४४२.६६	९३४८१.४९	३११.७१	३२२७९.८७	६११२५.८६	१०४८९८.३०	२४९२३	४१	४१४	५.९४	१२.३९	६५.३९	आहे	आहे
३०	श्री नृसिंह सरस्वती सहकारी बँक लि; आसुर्ले पोर्ले	अ	६२.८३	९१.२०	७९१.३४	६.५४	२०६.६८	६३५.८२	१०४९.४६	२१५७	१	६	०.००	२२.१६	६७.०२	आहे	नाही
३१	दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप बँक लि; गडहिंग्लज	ब	४५२.५२	१५८०.२९	२४६२१.३१	७६.१८	७६४०.८८	१६६५१.२९	२७२०३.७७	१०१५४	८	७७	८.९७	१०.११	६७.६२	आहे	आहे

अ. नं.	बँकेचे नाव	लेखा परीक्षण वर्ग	वसूल भाग भांडवल	एकूण निधी	ठेवी	नफा / तोटा	एकूण गुंतवणूक	कर्ज	खेळते भांडवल	एकूण सभा सद	मुख्या लया सह शाखा	एकूण सेवक वर्ग	निव्वळ एनपीए ०%	सी.आर. ए. आर. %	सी.डी. रेशो %	कोअर बँकींग	एटीएम
३२	दि चंदगड अर्बन को-ऑप बँक लि; चंदगड	ब	३८७.११	७५९.४२	६३९७.१७	२३.२४	२५८२.४७	३९०१.९९	६९४०.६३	९७४३	६	३४	७.०८	१६.०३	५६.५५	आहे	नाही
३३	दि विश्वनाथ पाटील मुरगूड सहकारी बँक लि; मुरगूड	अ	१७७.७०	३३४.०२	५४९२.४६	३८.११	२११५.४०	३७०९.२६	६२११.२०	४९८६	६	३२	०.१५	१४.७७	६७.५३	आहे	नाही
३४	श्री वीरशैव को-ऑप बँक लि; कोल्हापूर	अ	२०५१.७४	९९२०.६३	९२२८६.१५	३२२.४२	४०९४८.९७	५६५४२.०४	१०५९९०.६८	२२३५७	३१	२५१	४.२१	१३.९७	६१.२६	आहे	आहे
३५	श्री यशवंत को-ऑप बँक लि; कुडिने	अ	४६७.८४	११६४.२८	१०६२८.१६	१००.६१	४५८५.४७	६७०५.५३	१२९२३.२१	१७३२३	११	५२	०.००	१७.३६	६३.०९	आहे	आहे
३६	श्रीपतरावदादा सहकारी बँक लि; कोल्हापूर	अ	१९२.७८	८३६.३८	७०६४.८८	३४.४४	३५०३.६९	३९८०.०२	८५९६.१३	४४२४	८	४२	०.००	२२.९०	५६.३४	आहे	नाही
३७	डी. वाय. पाटील सहकारी बँक लि; कोल्हापूर	अ	६४.७२	४०९.८३	३४८१.२७	५४.४१	१५९१.७६	१९२५.८४	४२२१.७२	२७३१	३	१५	०.००	२०.१३	५५.३२	आहे	नाही
३८	दि कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक लि; कोल्हापूर	ब	२००१.८२	१३१६२.४४	८२२८५.८३	६०८.५३	३९७५८.७८	५२५९३.८३	९७७७३.७१	३३०५४	२०	२३०	१.९८	२०.३६	६२.३०	आहे	आहे
३९	राजर्षी शाहू गव्ह. स्वह. को-ऑप बँक लि; कोल्हापूर	अ	१६९२.७१	२०६३.१४	१८४८८.७४	२०१.२४	९४१४.४६	१२०४२.९२	२२९७७.५७	२२१२६	१४	९१	०.००	२३.१८	६५.१४	आहे	आहे
४०	दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि; कोल्हापूर	अ	२४१०.५२	१०७६.४१	३३६६६.६२	२१४.४९	११७०६.३०	२३५२१.५९	३८४०१.७५	७०९८	१२	१२३	२.०१	१३.०५	६९.८७	आहे	आहे
४१	युथ डेव्हलपमेंट को-ऑप बँक लि; कोल्हापूर	-	४९७.११	२०५८.६३	८६५२.८५	-१४०८.१२	५९५०.७६	१८३६.२२	९९४२.०४	१७६३९	१५	३७	०.००	-३७.९२	२१.२२	आहे	आहे
४२	दि गणेश सहकारी बँक लि; कुरुंदवाड	अ	६५.३६	१९०.६०	१८२८.३६	२१.२२	८३८.७५	११८७.६७	२२३७.७४	२१६२	१	७	१.७०	१७.१५	५९.४२	आहे	नाही
४३	श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि; जयसिंगपूर	अ	४७७.५०	१२२८.०६	१६७६०.९२	८५.६०	७६४३.४५	९६७५.४९	१८९७९.३४	२८०८१	७	८२	१.२६	१२.९७	५७.७३	आहे	आहे
४४	लक्ष्मी विष्णू सहकारी बँक लि; इचलकरंजी	अ	५३०.४३	२२१.१५	३१७३.७७	४५.०४	८८३.५०	२२५०.७५	४२७६.९३	६०३४	१	४	३.०१	३१.००	७०.००	आहे	नाही
४५	दि राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँक लि; कागल	अ	४२७.६७	३०६१.०७	३२२२९.२१	२३७.६१	१३२००.६३	१९१७७.१३	३७२००.८७	१२३५१	१०	९९	०.००	१२.९९	५९.५०	आहे	आहे
४६	दि प्रियदर्शनी महिला सहकारी बँक लि; गडहिंग्लज	ब	४३.२४	६५.५४	७८९.४८	४.९७	२६८.५४	५७१.२१	९६०.१८	२६८७	१	८	३.९०	१७.७५	६८.००	-	-
एकूण			३५६५४.१३	११०१२८.३७	११२४८६२.८३	४२५७.२४	४७५६५८.७५	६९५५६०.९७	१३२६४६२.८२	६३८०९५	४९१	४०६९	१२७.७६	७३२.७५	२८३१.८३		

रिझर्व बँकेने दिनांक ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी स्थापन केलेल्या तज्ञ समितीकडे बँकांच्या अडचणी समजून येण्यासाठी सूचना पाठविल्या आहेत त्यापैकी काही महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे:-

- १) बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ सेक्शन १० अ मध्ये असणारी तरतूद नागरी सहकारी बँकांची संचालक काल मर्यादा ८ वर्षांची करणेत आली आहे. तसेच ही मर्यादा कधीपासून लागू होईल याचा उल्लेख त्यामध्ये नाही. मात्र सहकार कायद्यामध्ये संचालक मंडळाची मुदत ५ वर्षांची असते, त्यामुळे ५ वर्षांच्या पटीमध्ये बी.आर. अॅक्टमध्ये तरतूद असणे आवश्यक होते तसेच ही तरतूद दुरुस्ती पूर्वलक्षी प्रभावाने न करता कायद्यातील बदलाच्या तारखेपासून पुढे लागू करणेत यावी असे सूचित करणेत आले आहे.
- २) सेक्शन १० अ (२) या दुरुस्तीमध्ये संचालक मंडळावर ५१ टक्के संचालक हे व्यावसायिक पात्रता असणारे निवडण्याची अट घातली आहे. मात्र मूळ हेतू व्यवस्थापनामध्ये व्यावसायिकता यावी असा आहे यासाठी व्यावसायिक पात्रता असणारे संचालक नागरी बँकेवर नवीन कायद्यानुसार येणार असतील तर व्यवस्थापक मंडळ नेमण्याची स्वतंत्र अट घालणे हे जरूरीचे वाटत नाही. तसेच एकावेळेला संचालक मंडळावर व व्यवस्थापकीय मंडळावर अशा दोन्ही ठिकाणी व्यावसायिक उमेदवार मिळणे मुश्कील होणार आहे. तरी याबाबत रिझर्व बँकेने व्यावहारिक दृष्टीकोण ठेवणे आवश्यक आहे.
- ३) सध्या रिअल इस्टेट कर्ज मर्यादा एकूण मालमत्तेच्या १०% असून रु. २५ लाख किंमतीच्या घरासाठी आणखी ५% वाढवता येते. हौसिंग कर्जे नागरी बँकांकडील प्रमुख व्यवसाय आहे त्यामुळे ही मर्यादा वाढविणे गरजेचे वाटते ही मर्यादा १५% अधिक ५% अशी वाढ करणेत यावी.
- ४) चालू आर्थिक वर्षात सर्व बँकांचे एन.पी.ए. चे प्रमाण वाढणार असून नफा क्षमता कमी होणार आहे यासाठी चालू वर्षी सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क ही संकल्पना नागरी बँकांना लागू केली जाऊ नये.

असोसिएशनचे विद्यमान  
अध्यक्ष मा. निपुणराव कोरे  
४० व्या वार्षिक  
सर्वसाधारण सभेमध्ये  
मार्गदर्शन करित असताना.  
व्यासपीठावर उपस्थित  
असोसिएशनचे उपाध्यक्ष  
मा. सीए महेश धर्माधिकारी,  
संचालक मा. अशोक  
सौंदत्तीकर, उपनिबंधक मा.  
डॉ. महेश कदम व मुख्य  
कार्यकारी अधिकारी मा.  
अनिल नागराळे.



एन.पी.ए. व्यवस्थापन आणि  
RBI मार्गदर्शक तत्वानुसार  
नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक  
या विषयावर प्रशिक्षण, व्याख्याते  
मा. श्री. सीए धनंजय गोखले,  
मुंबई.

प्रेषक,

**श्री. निपुण विलासराव कोरे**

अध्यक्ष – कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स  
सहकारी असोसिएशन लि.,  
कोल्हापूर.

प्रति,

.....  
.....  
.....